




उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7: 59 :2023
Token No. 41202300008714
To,

Date: 16/05/2023
Sr. No: 49CO020263300

Shri/Smt. Rattanlal Naraindas Wadhwa
49/01 MADHAV PALACE, 5TH FLOOR, FLAT NO 501 NR.
BLK. C-584, NR. SADGURU CHILD HOSPITAL
Ulhasnagar - 421004.

Sub : Mutuation of Entry as a **Owner/** Occupier in respect of Property
bearing Sr. No. 49CO020263300 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated. 11 /05/2023

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. ROSHAN RATTANLAL WADHWA
Under Serial No. -- Ward. 49 Prop.No- 49CO020263300 as a person primarily liable to
Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following
documents

- | | | |
|---|----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance. | No. 1133 | Dt. 24/05/19 |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt.----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt.----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt.----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt.----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt.----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt.----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt.----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No.----- | Dt.----- |
| 10. Possession Letter | No.----- | Dt.----- |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No.----- | Dt.----- |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. ----- | No.----- | Dt.----- |
| 13. Notary Gift Deed /Release deed/ Registered Will | No.----- | Dt.----- |
| 14. Applicant Pratidyapatra | No.----- | Dt. 10/05/23 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. | No.----- | Dt.----- |

Agreement For Sale .

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
दस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ /५९/२०२३
दिनांक: ०५/२०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ४९सीओ०२०२६३३०० अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. रोशन रतनलाल वाधवा अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ १३००.५ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा स्त्रातेउतारा सोबत जोडला आहे.


३) श्री/श्रीम. रतनलाल नारायणदास वाधवा राहणार. ४९/०९ माधव पॅलस ५वा माळा प्लॉट नं. ५०९ निअर ब्लॉक सी-५८४ निअर सदगुरु चाडाल्ड हॉस्पिटल उल्हासनगर-४ यांनी दिनांक: ११ / ०५ / २०२३ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र. ४९२०२३००००८७९४ सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. रतनलाल नारायणदास वाधवा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. रोशन रतनलाल वाधवा (लिहुन देणार) व श्री./श्रीम. रतनलाल नारायणदास वाधवा (लिहुन घेणार) यांचे दरम्यान सि. नं. ११३३ दिनांक: २४/०५/२०१९ सह दुयम निबंधक वर्ग-२ उद्यल्हासनगर क. १ यांचे समक्ष करणेत आलेले नोंदणीकृत बक्षिसपत्र खरेदीखताची छायांकित प्रत.

क) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: १० /०५/२०२३


उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेत कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.


लिपीक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. रतनलाल नारायणदास वाधवा यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ४९सीओ०२०२६३३०० करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री./श्रीम. रतनलाल नारायणदास वाधवा या नावाची नोंद करणेत कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ४९सीओ०२०२६३३०० अन्वये नोंद असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. रतनलाल नारायणदास वाधवा या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.

कर निरीक्षक


उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	126775
Date	16/5/23
Sign.	